

महानिर्मितीला अधिक जोमाने पुढे नेण्याकरिता प्रत्येकाच्या योगदानाची गरज.... चंद्रकांत थोटवे

परळी : नैसर्गिक आपदेवर मात करित परळीच्या वीज केंद्राची निरंतर वाटचाल सुरु आहे. मराठवाड्याच्या विकासात परळी औष्णिक वीज केंद्राची महत्वाची भूमिका असली तरी आगामी काळात, वीज क्षेत्रातील स्पर्धा लक्षात घेता प्रत्येकाने व्यावसायिकता अंगी जोपासणे आवश्यक आहे. आजपावेतो महानिर्मितीने, मनुष्यबळाला भरभरून दिले आहे, आता महानिर्मितीला अधिक जोमाने पुढे नेण्याकरिता प्रत्येकाने आपले योगदान देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन चंद्रकांत थोटवे यांनी व्यक्त केले. परळी वीज केंद्र शक्तीकुंज परिसरातील खुले रंगमंच येथे ४६ व्या वर्धापन दिन समारोपीय समारंभात ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परळी वीज केंद्राचे मुख्य अभियंता विठ्ठल खटारे,समारोपीय कार्यक्रमाचे मुख्य अतिथी महानिर्मितीचे संचालक(संचलन) चंद्रकांत थोटवे, विशेष अतिथी उप विभागीय अधिकारी गणेश महाडिक, मुख्य अभियंता(प्रकल्प) परळी विवेक रोकडे, उप मुख्य अभियंते जानोबा मुंडे, राजेश राजगडकर,राजेशकुमार ओसवाल, उगिले व वर्धापन दिन सचिव अशोक मुंडे, सहसचिव डी.एस.फड, एस.एस.घुगे, बाळासाहेब गर्जे प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.

प्रास्ताविकातून विठ्ठल खटारे यांनी परळी वीज केंद्राच्या चार दशकांच्या वाटचालीवर प्रकाश टाकला व विपरीत परीस्थितीतही येथील मनुष्यबळाने केलेल्या सहकार्याचे कौतुक केले.मागील दहा दिवसात क्रिकेट,कबड्डी,व्हॉलीबॉल, अॅथलेटिक्स, बॅडमिंटन, टेबल टेनिस, कॅरम,बुद्धिबळ,कुस्ती,ब्रीज,मॅरेथॉन,रस्सीखेच,महिलांसाठी रांगोळी,हस्तकला, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण,निबंध व काव्य प्रदर्शनी,विनोदी वऱ्हाडी माय बोली, प्रबोधनपर व्याख्यान, आनंद मेळावा, ऑर्केस्ट्रा,सांस्कृतिक कार्यक्रम व पारितोषिक वितरण असे भरगच्च कार्यक्रम घेण्यात आले व त्यास परळी वीज केंद्रातील अधिकारी, अभियंते, तंत्रज्ञ तसेच शक्तीकुंज वसाहतीतील कुटुंबियांचा भरघोस प्रतिसाद लाभल्याचे वर्धापन दिन सचिव अशोक मुंडे यांनी सांगितले.

मुख्य अभियंता विवेक रोकडे म्हणाले कि, वर्धापन दिन हा कौटुंबिक सोहळा, वर्षभरात केलेल्या कामांचे सिंहावलोकन व आगामी संकल्प ठेवण्याचा दिवस. उप विभागीय अधिकारी गणेश महाडिक यांनी सांगितले मागील ४६ वर्षे परळी वीज केंद्र विविध अडचणी जसे, कोळसा, पाणी यांचा सामना करित यशस्वी वाटचाल करित आहे याचे श्रेय निश्चितच कल्पक नेतृत्वाला जाते. महाडिक यांनी महानिर्मितीच्या सामाजिक बांधिलकीपर उपक्रमांचे कौतुक केले व आगामी काळात परळी वीज केंद्र हे, राज्याच्या विकासात मोठा हातभार लावेल अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार महेंद्र शिंदे यांनी मानले. यानंतर विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके वितरीत करण्यात आली.

प्रारंभी मान्यवरांच्या शुभेच्छा संदेशांचे वाचन करण्यात आले. कार्यक्रमाला अधीक्षक अभियंते व्ही.के. वडमारे, आर.बी. गिरी, विलास मोटघरे, डी.जी.इंगळे,सी.आर.होळंबे, दीपक खिल्लारे, एस.बी.जायभाये, वैद्यकीय अधीक्षक डॉ.ज्योती रांदड, सहा.महाव्यवस्थापक(मासं) अरविंद वानखेडे, उप मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी भालचंद्र गायकवाड,जी.सी.मगरे वरिष्ठ व्यवस्थापक(वित्त व लेखा), सुधाकर वासुदेव कल्याण अधिकारी , जनसंपर्क अधिकारी यशवंत मोहिते, वर्धापन दिन आयोजन समितीचे सर्व प्रमुख व सर्व सदस्य यांचे मोलाचे सहकार्य लाभले. परळी वीज केंद्राचे अधिकारी, विभाग प्रमुख, अभियंते, तंत्रज्ञ, कर्मचारी, सर्व संघटना प्रतिनिधी, कंत्राटी कामगार, कंत्राटदार, शक्तीकुंज वसाहतीतील नागरिक, खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.